

Vgl. अर्थः, महर्यि und वर्गः.

वर्गात्म (वर्ग + उ०) adj. 1) der letzte in einer der fünf ersten Consonantenreihen d. i. ein nasal Laut AV. Prät. 1, 26, Schol. — 2) in der Astrol. der vornehmste in seiner Klasse, Bez. des 4ten Neuntels in einem beweglichen Bilde (Widder, Krebs, Wage, Steinbock), des 5ten Neuntels in einem festen Bilde (Stier, Löwe, Scorpion, Wassermann) und des 9ten Neuntels in einem beweglichen und zugleich festen Bilde (Zwillinge, Jungfrau, Schütze, Fische): वर्गात्माशारगृहादिषु पूर्वमध्यपर्यत्तः: — नवभागसंज्ञा: VARĀH. Brh. 1, 14. 10, 3. 19, 9. 21, 7. 22, 4. Laghu. 1, 19 in Ind. St. 2, 281.

वर्गादि (von वर्ग) adj. zu einer Abtheilung, Partei u. s. w. gehörend gaṇa दिगादि zu P. 4, 3, 54. m. so v. a. Zunftgenosse, College MĀLATĪM. 4, 6. am Ende eines comp. (hat den Ton auf der ersten Silbe) P. 4, 3, 64. 6, 2, 131. वर्गन् Schol. कल्प १० Vop. 26, 20. स्त्र॑ आ॒ चा॑ १, २, १६. — Vgl. पार॑, महर्य॑.

1. वर्च, वर्चते (दीसै) DñāTUP. 6, 1.

2. वर्च॑ वृणाति (वर्जने) DñāTUP. 29, 24, v. l. — Vgl. वर्ज॑.

वर्च॑ m. N. pr. eines alten Weisen MBh. 3, 14164. = सुवर्चक NILAK. वर्चल॑ s. सुवर्चला.

वर्चस् 1) n. a) Lebenskraft, Lebhaftigkeit; Energie, vigor; Wirksamkeit, Regsamkeit, Nachdruck; die leuchtende Kraft im Feuer und in der Sonne; daher in der späteren Sprache Licht, Glanz (= तेजस् AK. 3, 4, 30, 233. H. 101. a n. 2, 590. MED. s. 34. HALJ. 1, 65), Farbe (= ऋप् H. a n. MED.). Das Wort ist sehr beliebt in den späteren Theilen des RV., im AV. und in der VS. RV. 1, 23, 13. सं माये वर्चसा सृजं सं प्रजाया समाधृष्टा 24. AV. 6, 3, 1. VS. 12, 7. वर्चा धा पश्चात्कृष्णे RV. 3, 8, 3, 24, 1. अग्ने पृथै दिवि वर्च॑ पृथिव्या पदोषधीष्ठम् 22, 2. शा नः सोम सद्गु ब्रुवेऽत्रूपं न वर्चमे भर् 9, 63, 18. अग्ने पवर्च्य स्वप्ना स्वप्ने वर्च॑ सुवीर्यम् 66, 21. तत्राय वर्च॑ से बलाय 10, 18, 9, 83, 39. AV. 1, 35, 1. 2, 28, 5. 29, 1. 4, 10, 7. 6, 63, 1. 19, 38, 1. Çat. Br. 2, 3, 4, 18. दीर्घायुल, वर्चस् Kāt. Ça. 5, 2, 14. माये वर्च॑ विहृवेष्टस्तु RV. 10, 128, 1 (Schol. zu P. 1, 2, 34). हृतिरेतत्वा वर्चसा सूर्यस्य 112, 3. 139, 5. im Feuer Çat. Br. 4, 3, 4, 3. VS. 3, 19. 10, 7. रुक्मी वर्चसा वर्चस्त्वान् 13, 40. AV. 1, 9, 4. 14, 1. 2, 13, 2. 3, 4, 1. शा मा प्राणेन सूक्ष्म वर्चसा गमत् 13, 5. des Elefanten 22, 6. der Wasser 4, 8, 5, 6. अस्मिन्द्वि॒ महि॒ वर्चासि॒ धो॒ 22, 3. निर्वै॒ तत्रै॒ नैति॒ रुक्त॑ वर्च॑: 5, 18, 4, 7, 82, 2. der Männer und Weiber 13, 1. वर्चस्त्वेऽबलमेऽः 9, 1, 17. वर्चस्त्वेऽप्नः प्राप्तायुः 10, 3, 36. 42, 1, 25. 14, 1, 35. Ig. वर्च॑ गोषु प्राविष्टे पृथ॑ 2, 53. कश्यपस्य॑ व्योतीतिष्ठा वर्चसा च 17, 1, 27. 18, 3, 10. वर्च॑ मु इन्द्रो न्यैकु कृतपेः 12, 19, 33, 5, 37, 2. 20, 48, 1, 2. सङ्कृतम् taunderlei Kräfte verleihend RV. 9, 12, 3. 43, 4. तीक्ष्णा॑ scharf wirkend Suçr. 2, 296, 4. तिगम् (राक्षस) R. 5, 10, 19. MBu. 1, 1076. अविह॑ (ऋप्) Glanz, Herrlichkeit BHAG. P. 3, 9, 3, 17, 25. अकुण्ठ॑ 19, 27. ब्रह्म॑ 6, 7, 35. 8, 7, 14. सूषीणाम् 24, 35. मूरि॑ 4, 24, 40. R. 2, 33, 18. ऋपवर्चसा 3, 4, 11. देव॑ einen göttlichen Glanz habend R. SCHL. 1, 4, 28 (3, 72 GORR.). 2, 110, 20. BHAG. P. 10, 74, 16. Verz. d. Oxf. H. 120, b, 2. भास्कर॑ MĀRK. P. 105, 16. सूर्यपावक॑ MBu. 1, 15. व्यालितानल॑ R. GORR. 4, 76, 19. चन्द्रार्दीकार॑ 29, 14. ताराधिपति॑ 4, 34, 1. चन्द्र॑ BHAG. P. 9, 13, 6. सप्तार्चि॑ R. 5, 40, 1. विद्युच्छलित॑ 20, 37 (23, 33 SCHL.). नक्तप्रथा॑ 3, 49, 4. खड्डा विमलाकाशवर्चसै॑ 2, 31, 25. 3, 28, 22. सिंहकेमर॑ Farbe 4, 37, 24. चरण॑ पश्चवर्चसै॑ 2, 60,

16. शशद्वर्षित॑ भ्राग. P. 3, 22, 30. संद्याधानोक्ति॑ 6, 9, 18. विगलितमेय॑

MBh. 1, 1182. — b) Koth, sterces Uggéval. zu UNIDIS. 4, 188. AK. H. 634.

H. a n. MED. HALJ. 3, 15. 5, 49. वर्चा निचितं गुदे Suçr. 1, 92, 19. 349, 9.

वर्चीविवर्धन् 178, 1. 2, 428, 6. वर्चो मुञ्चति॑ 14. गाढवर्चस्त्व॑ 1, 49, 20. बङ्गवात्॑ 198, 20. वर्चानिरोध॑ 2, 456, 4. बह॑ (s. auch bes.) 48, 4. Rāga-TAR. 6, 120. पारावतस्य Taubenmist Suçr. 2, 300, 12. — 2) m. N. pr. a) eines Sohnes des Soma MED. MBh. 1, 2586. 2747. 18, 165. HARIV. 154. 12483. VP. 120. — b) eines Sohnes des Sutegas (Suketas?) MBu. 13, 2000. — c) eines Rākshasa (nach dem Comm.) BHAG. P. 12, 11, 40. — Vgl. अ॑, अयो॑, अनून॑, गूढ॑ (adj. dessen Glanz verborgen ist) BHAG. P. 1, 19, 28), दस्म॑, धूम॑, पावक॑, बह॑, मित्र॑, मित्र॑, शेष॑, समान॑, सु॑, सर्प॑, सोम॑, हृत॑, हृस्ति॑.

वर्चस् n. am Ende eines comp. = वर्चस् 1) a): चन्द्र॑ Mondschein Suçr. 1, 113, 17. अत्तक्षवलनसमान॑ adj. Glanz, Farbe MBh. 1, 1180. सितोचैलोत्तमप्रङ्ग॑ adj. R. GORR. 2, 12, 38. पुरुषाशामिवर्चमा: ad VET. 19, 11 in LA. (III). — Vgl. पत्त्य॑, ब्रह्म॑ (auch BHAG. P. 9, 16, 28), ब्राह्मण॑, रात॑.

वर्चसि॑ s. ब्रह्म॑, सु॑.

वर्चस्त्व॑ m. n. gaṇa अर्धर्चादि zu P. 2, 4, 31. SIDDH. K. 249, a, 1. 1) =

वर्चस् 1) a): द्रुपवर्चस्त्व॑ प्रेत्यै लभते ऋः Schönheit und Glanz (so NILAK.) oder glänzende Schönheit MBh. 3, 1708. सु॑ adj. schön glänzend (अस्मि) HARIV. 13930. — 2) = वर्चस् 1) b) AK. 2, 6, 2, 19. H. 634. HALJ. 3, 15. P. 6, 1, 148.

वर्चस्य॑ (von वर्चस्) angeblich im Veda = वर्चस् Kāt. zu P. 5, 4, 30.

1) adj. a) Lebenskraft verleihend: ब्रायुष्य॑ वर्चत्य॑ रायस्पोषेत् VS. 34, 50

(vgl. VARĀH. Brh. S. 48, 74). AV. 19, 26, 4. ÇĀNKH. GRH. 3, 1. — b) auf

वर्चस् bezüglich u. s. w. KAU. 12. — c) auf die Excremente wirkend

Suçr. 1, 206, 2, 20. — 2) f. शा (sc. इष्टका) Bez. von Bucksteinen, welche mit Sprüchen, die das Wort वर्चस् enthalten, gelegt werden, Schol. zu

P. 4, 4, 125. — Vgl. ब्रह्म॑.

वर्चस्वत्॑ (wie eben) adj. 1) lebenskräftig, frisch; leuchtend: वाच॑ AV.

9, 1, 19. VS. 8, 38. रुक्मो वर्चसा वर्चस्वान् 13, 40. द्विराय 34, 50. सूर्य॑ P.

5, 2, 122, Schol. neben श्राव्यमत् TS. 3, 3, 2, 1. — 2) das Wort वर्चस् enthaltend P. 4, 4, 125, Schol.

वर्चस्विन्॑ (wie eben) 1) adj. lebenskräftig, frisch; leuchtend: वाच॑ AV.

9, 1, 19. VS. 8, 38. रुक्मो वर्चसा वर्चस्वान् 13, 40. द्विराय 34, 50. सूर्य॑ P.

5, 2, 122, Schol. neben श्राव्यमत् TS. 3, 3, 2, 1. — 2) das Wort वर्चस् enthaltend P. 4, 4, 125, Schol.

वर्चस्विन्॑ (wie eben) 1) adj. lebenskräftig, frisch AV. 3, 22, 3. तास्त्वं

बिद्धवर्चस्युत्तरो द्विषते भव 5, 28, 10, 19, 40, 2. VS. 8, 38. पैदै वर्चस्वी

कर्म चिकीर्षति शक्राति॑ वै तत्कर्तुम् ein energischer Mann ÇAT. Br. 5, 2,

5, 12, 8, 4, 1, 16. आ॒ च॒ ग्रह॑ 1, 21, 4. MBh. 3, 1807. 2466. वर्चस्वितम

ÇĀNKH. GRH. 3, 11. — 2) m. N. pr. eines Sohnes des Varkas und Enkels des Soma MBh. 1, 2586. HARIV. 154. 12483. VP. 120. — Vgl. ब्रह्म॑ (auch BHAG. P. 4, 1, 3, 23, 32).

वर्चाय॑, °यते denom. von वर्चस् (अभूततद्वावे) gaṇa भृशादि zu P. 3, 1, 12.

वर्चित॑ PANĀKAT. 3, 10 fehlerhaft für वर्चित.

वर्चिन्॑ m. N. pr. eines von Indra bekämpften Dämons: यो वर्चिनः

शतमिन्दः सहस्रम् वाचपत् RV. 2, 14, 6, 7, 99, 5. उत दासस्य वर्चिनः सूर्य॑

त्रिपाणा शतावधोः 4, 30, 15. अरुद्वासा उद्व्रेति वर्चिनं शम्बरं च 6, 47, 21.

वर्चेयरु॑ m. Verstopfung Suçr. 2, 193, 20.

वर्चोदृ॑ adj. Kraft u. s. w. verleihend VS. 2, 26, 3, 17, 4, 3, 7, 27. TS. 3,